

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक : जपूती २०२०/प्र.क्र.९५/२९,  
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,  
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : १४ जानेवारी, २०२१

**पहा :** समक्रमांकाचे या विभागाचे दिनांक १५ डिसेंबर, २०२० चे परिपत्रक

**परिपत्रक :-**

सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक १५ डिसेंबर, २०२० चे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सदर परिपत्रक अधिक्रमित करुन सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत.

२. परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सूचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत.

३. विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०११४१७२१०४९७०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( ज. जि. वळवी )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. सर्व मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
५. मा.मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
६. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. सर्व मंत्रालयीन विभाग,
८. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई ( प्रसिध्दी देण्यासाठी )
१०. सर्व विभागीय आयुक्त,
११. सर्व जिल्हाधिकारी,

१२. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१३. आयुक्त, सर्व महानगरपालिका,
१४. निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली,
१५. निवड नस्ती ( कार्यासन-२९).

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र.जपूति२०२०/प्र.क्र.९५/२९, दि. १४/१/२०२१ चे परिशिष्ट (सुधारित)  
सन २०२१ मध्ये मंत्रालय,शासकीय/निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या जयंती /राष्ट्रीय दिन कार्यक्रमांची यादी

अ.क्र	जयंती/राष्ट्रीय दिन	इंग्रजी महिना व दिवस	वार	भारतीय महिना व दिवस	कार्यक्रमाचे स्वरूप
१	२	३	४	५	६
१	सावित्रीबाई फुले जयंती	३ जानेवारी, २०२१	रविवार	१३ पौष, शके १९४२	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
२	जिजाऊ माँ साहेब जयंती	१२ जानेवारी, २०२१	मंगळवार	२२ पौष, शके १९४२	-"-
३	स्वामी विवेकानंद जयंती	१२ जानेवारी, २०२१	मंगळवार	२२ पौष, शके १९४२	-"-
४	नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती	२३ जानेवारी, २०२१	शनिवार	०३ माघ, शके १९४२	-"-
५	बाळासाहेब ठाकरे जयंती	२३ जानेवारी, २०२१	शनिवार	०३ माघ, शके १९४२	-"-
६	संत सेवालाल महाराज जयंती	१५ फेब्रुवारी, २०२१	सोमवार	२६ माघ, शके १९४२	-"-
७	बाळशास्त्री जांभेकर जयंती	१६ फेब्रुवारी, २०२१	मंगळवार	२७ माघ, शके १९४२	-"-
८	छत्रपती शिवाजी महाराज जयंती	१९ फेब्रुवारी, २०२१	शुक्रवार	३० माघ, शके १९४२	-"-
९	संत गाडगेबाबा महाराज जयंती	२३ फेब्रुवारी, २०२१	मंगळवार	४ फाल्गुन, शके १९४२	-"-
१०	संत रविदास महाराज जयंती (तिथीनुसार)	२७ फेब्रुवारी, २०२१	शनिवार	८ फाल्गुन, शके १९४२	-"-
११	यशवंतराव चव्हाण जयंती	१२ मार्च, २०२१	शुक्रवार	२१ फाल्गुन, शके १९४२	-"-
१२	शहीद दिन	२३ मार्च, २०२१	मंगळवार	२ चैत्र, शके १९४३	शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
१३	महात्मा ज्योतिबा फुले जयंती	११ एप्रिल, २०२१	रविवार	२१ चैत्र, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
१४	डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती	१४ एप्रिल, २०२१	बुधवार	२४ चैत्र, शके १९४३	-"-
१५	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती	३० एप्रिल, २०२१	शुक्रवार	१० वैशाख, शके १९४३	-"-
१६	महात्मा बसवेश्वर जयंती (तिथीनुसार)	१४ मे, २०२१	शुक्रवार	२४ वैशाख, शके १९४३	-"-
१७	दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस	२१ मे, २०२१	शुक्रवार	३१ वैशाख, शके १९४३	दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ घेणे
१८	स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती	२८ मे, २०२१	शुक्रवार	७ ज्येष्ठ, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
१९	आहिल्यादेवी होळकर जयंती	३१ मे, २०२१	सोमवार	१० ज्येष्ठ, शके १९४३	-"-
२०	महाराणा प्रतापसिंह जयंती (तिथीनुसार)	१३ जून, २०२१	रविवार	२३ ज्येष्ठ, शके १९४३	-"-
२१	राजर्षि शाहू महाराज जयंती	२६ जून, २०२१	शनिवार	०५ आषाढ, शके १९४३	-"-
२२	वसंतराव नाईक जयंती	१ जुलै, २०२१	गुरुवार	१० आषाढ, शके १९४३	-"-
२३	लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती	२३ जुलै, २०२१	शुक्रवार	०१ श्रावण, शके १९४३	-"-
२४	साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती	१ ऑगस्ट, २०२१	रविवार	१० श्रावण, शके १९४३	-"-
२५	क्रातिसिंह नाना पाटील जयंती	३ ऑगस्ट, २०२१	मंगळवार	१२ श्रावण, शके १९४३	-"-
२६	सद्भावना दिवस	२० ऑगस्ट, २०२१	शुक्रवार	२९ श्रावण, शके १९४३	सद्भावना दिवसाची शपथ घेणे
२७	राजे उमाजी नाईक जयंती	७ सप्टेंबर, २०२१	मंगळवार	१६ भाद्रपद, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
२८	केशव सिताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती	१७ सप्टेंबर, २०२१	शुक्रवार	२६ भाद्रपद, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
२९	पंडीत दिनदयाळ उपाध्याय जयंती- अंत्योदय दिवस	२५ सप्टेंबर, २०२१	शनिवार	०३ आश्विन, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
३०	महात्मा गांधी जयंती	२ ऑक्टोबर, २०२१	शनिवार	१० आश्विन, शके १९४३	-"-
३१	लाल बहादूर शास्त्री जयंती	२ ऑक्टोबर, २०२१	शनिवार	१० आश्विन, शके १९४३	-"-

३२	डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम जयंती	१५ ऑक्टोबर, २०२१	शुक्रवार	२३ आश्विन, शके १९४३	-"-
३३	महर्षि वाल्मिकी जयंती (तिथीनुसार)	२० ऑक्टोबर, २०२१	बुधवार	२८ आश्विन, शके १९४३	-"-
३४	इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस	३१ ऑक्टोबर, २०२१	रविवार	९ कार्तिक, शके १९४३	-"-
३५	वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस	३१ ऑक्टोबर, २०२१	रविवार	९ कार्तिक, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेणे
३६	पंडीत नेहरु जयंती	१४ नोव्हेंबर, २०२१	रविवार	२३ कार्तिक, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
३७	बिरसा मुंडा जयंती	१५ नोव्हेंबर, २०२१	सोमवार	२४ कार्तिक, शके १९४३	-"-
३८	इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन	१९ नोव्हेंबर, २०२१	शुक्रवार	२८ कार्तिक, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घेणे
३९	संविधान दिवस *	२६ नोव्हेंबर, २०२१	शुक्रवार	०५ मार्गशीर्ष, शके १९४३	भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करणे
४०	संत संताजी जगनाडे महाराज जयंती	८ डिसेंबर, २०२१	बुधवार	१७ मार्गशीर्ष, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
४१	डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख जयंती	२७ डिसेंबर, २०२१	सोमवार	६ पौष, शके १९४३	प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

\* शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.जपुती२२०८/१३३८/प्र.क्र.१०९/०८/२९, दि. २४.११.२००८ मधील सूचनांनुसार विभाग प्रमुख /कार्यालय प्रमुखांनी कार्यवाही करावी.